

प्रशासकिय अधिकारी, गट-अ (राजपत्रित)

संवर्गात पदोन्नतीने पदस्थापना.

महाराष्ट्र शासन

महसूल व वन विभाग,

शासन आदेश क्रमांक: एमएफएस-०६.२४/प्र.क्र.७५/ फ-८

हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग,

मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.

दिनांक : ०१ ऑक्टोबर, २०२४.

शासन आदेश :-

सन २०२३-२४ वर्षाच्या निवडसूचीमधून कार्यालय अधिक्षक, गट-ब (राजपत्रित) संवर्गातील अधिकाऱ्यांना प्रशासकिय अधिकारी, गट-अ (राजपत्रित) संवर्गात सक्षम प्राधिकाऱ्यांच्या मान्यतेने निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात खालील पदावर पदोन्नतीने पदस्थापना देण्यात येत आहे.

| अ.क्र. | अधिकाऱ्यांचे नाव | जात प्रवर्ग | पदोन्नतीने पदस्थापना | शेरा |
|--------|---|-------------|---|-----------|
| १ | २ | ३ | ४ | ५ |
| १ | श्री.पी.आर.गुंडलवार, कार्यालय अधिक्षक, वनसंरक्षक, सामाजिक वनीकरण विभाग, अमरावती | इ.मा.व. | प्रशासकीय अधिकारी, कक्ष-१३, प्रधान मुख्य वनसंरक्षक म.रा.नागपूर यांचे कार्यालय | रिक्त पदी |
| २ | श्री.बी.एल.इनवाते, कार्यालय अधिक्षक, उपवनसंरक्षक, नागपूर वनविभाग | अ.ज. | प्रशासकीय अधिकारी, मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक) ठाणे | रिक्त पदी |
| ३ | श्री.जी.बी.लवंगे, कार्यालय अधिक्षक, सामाजिक वनीकरण विभाग, छत्रपती संभाजीनगर | भ.ज.क. | प्रशासकीय अधिकारी, वनसंरक्षक (प्रादेशिक) छत्रपती संभाजीनगर | रिक्त पदी |
| ४ | श्री.एस.एल.दोंदे, कार्यालय अधिक्षक, उप वनसंरक्षक, ठाणे वनविभाग | अ.जा. | प्रशासकीय अधिकारी, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) पश्चिम मुंबई | रिक्त पदी |
| ५ | श्री.एम.बी.ठाकूर, कार्यालय अधिक्षक, वनसंरक्षक, वाहतुक विपणन विभाग, बल्लारशहा | खुला | प्रशासकीय अधिकारी, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (शिक्षण व प्रशिक्षण) चंद्रपूर | रिक्त पदी |

२. वरील अधिकाऱ्यांना निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात खालील अटींच्या अधीन राहून पदोन्नती देण्यात येत आहे.

- i) मा.उच्च न्यायालय, मुंबई यांनी रिट याचिका क्र.२७९७/२०१५ मध्ये दि.०४/०८/२०१७ रोजी दिलेल्या निर्णयाविरोधात राज्य शासनाने मा.सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या विशेष अनुमती याचिका क्र. २८३०६/२०१७ च्या निर्णयाच्या अधिन राहून प्राप्त मान्यतेस अनुसरून तसेच सामान्य प्रशासन विभागाच्या दि.०७/०५/२०२१ च्या शासन निर्णयामधील सुचनांनुसार निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात पदोन्नती देण्यात येत आहे.
- ii) वरील अधिकाऱ्यांची पदोन्नती ही प्रशासकिय अधिकारी गट-अ संवर्गाच्या अंतिम जेष्ठतेच्या व त्यामध्ये होणाऱ्या बदलांच्या अधीन राहिल व या पदोन्नतीमुळे वरील अधिकाऱ्यांना सदर पदोन्नतीच्या दिनांकापासून जेष्ठतेचा हक्क मागता येणार नाही.
- iii) सदर पदोन्नती निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात असल्याने या तात्पुरत्या पदोन्नतीच्या परिणामी निवडसूचीतील अधिकाऱ्यांना नियमितपणाचा व सेवाजेष्ठतेचा कोणताही हक्क मिळणार नाही.
- iv) महाराष्ट्र नागरी सेवा (जेष्ठतेचे विनियमन), नियमावली २०२१ मधील नियम २ (ड) मधील तरतुदीनुसार, पदोन्नतीने नियुक्ती होणाऱ्या सदर अधिकाऱ्यांनी पदोन्नतीचे आदेश निर्गमित झाल्याच्या तारखेपासून ३० दिवसांच्या विहित मुदतीमध्ये रुजू होणे आवश्यक राहिल.
- v) शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग, क्र.एसआरव्ही-२०१५/प्र.क्र.३१०/का-१२, दि.१५/१२/२०१७ मधील तरतुदीनुसार विभागीय पदोन्नती समितीच्या बैठकीच्या दिनांकाला निलंबित आहेत किंवा त्यांचेविरुद्ध शिस्तभंग विषयक कार्यवाहीच्या अनुषंगाने दोषारोप बजावून शिस्तभंग विषयक कार्यवाही चालू झालेली आहे किंवा या अधिकाऱ्यांविरुद्ध फौजदारी आरोपाचे न्यायालयीन प्रकरण प्रलंबित आहेत अशा अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीच्या प्रकरणात विभागीय पदोन्नती समितीने त्यांची गोपनीय अभिलेखाच्या व इतर सेवाप्रवेश नियमाच्या तरतुदींच्या अनुषंगाने पात्रता तपासली असून या अधिकाऱ्यांसंदर्भात विभागीय पदोन्नती समितीने केलेले मुल्यमापन आणि दिलेली प्रतवारी स्वतंत्र पाकीटात मोहरबंद करून ठेवण्यात आली आहे.
- vi) सदर अधिकाऱ्यांना देण्यात आलेली तात्पुरती पदोन्नती कोणतीही पुर्व सूचना वा नोटिस न देता रद्द करण्याचा अधिकार शासन राखून ठेवीत आहे.
- vii) सदर पदोन्नती मा. महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण, मुंबई / नागपूर / औरंगाबाद तसेच मा.उच्च न्यायालय/ मा.सर्वोच्च न्यायालय इत्यादी ठिकाणी जेष्ठतेबाबत काही दावे / याचिका दाखल केले असल्यास, सदर प्रलंबित याचिकेच्या अंतिम निर्णयाच्या अधीन राहिल.

३. सदर पदोन्नत अधिकाऱ्यांना कळविण्यात येते की, त्यांनी पदोन्नतीने पदस्थापनेचे आदेश प्राप्त झाल्यापासून तात्काळ पदस्थापनेच्या ठिकाणी हजर होणे आवश्यक आहे. त्याप्रमाणे कार्यमुक्त केल्यानंतर विहित मुदतीत ते पदस्थापनेच्या ठिकाणी हजर झाले नाहीत, तर त्यांना सदर पदोन्नतीमध्ये स्वारस्य नाही असे गृहित धरून शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग,

दि.३०/०४/१९९१ व दि.१२/०९/२०१६ मधील नमूद तरतुदीनुसार शासनस्तरावरून त्यांची पदोन्नती रद्द करण्यात येईल. तसेच पदोन्नती नाकारणाऱ्या अधिकाऱ्यांना आश्वासित प्रगती योजनेअंतर्गत प्रशासकीय अधिकारी पदाचा १२/२४ वर्षांचा लाभ दिला असल्यास तो तात्काळ थांबविण्यात यावा व त्यांना प्रशासकीय अधिकारी संवर्गात प्रत्यक्ष पदोन्नतीनंतर सदरचा लाभ देण्यात येईल, याची कृपया नोंद घ्यावी.

४. पदोन्नत झालेल्या अधिकाऱ्याने प्रशासकीय अधिकारी, गट-अ या पदाचा कार्यभार ग्रहण केल्यावर वेतन निश्चितीचा विकल्प तात्काळ द्यावा. असा विकल्प न दिल्यास, त्यांची वेतन निश्चिती महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियमावली १९८१ मधील नियम क्र.११ (१) (ए) नुसार पदोन्नतीचा दिनांक विचारात घेऊन करण्यात यावी.

५. हे आदेश तात्काळ अंमलात येतील. सदर पदोन्नतीने पदस्थापना दिलेल्या अधिकाऱ्यास नियंत्रक अधिकाऱ्यांनी पदोन्नतीच्या पदावर हजर होण्यास तात्काळ कार्यमुक्त करावे. तसेच संबंधित अधिकाऱ्यांना पदोन्नतीच्या पदावर हजर होण्यासाठी कोणत्या दिनांकास कार्यमुक्त केले आणि ते पदोन्नतीने पदस्थापनेच्या ठिकाणी कोणत्या दिनांकास हजर झाले याबाबत संबंधित नियंत्रक अधिकाऱ्यांनी शासनास त्वरीत कळवावे.

६. सदर शासन आदेश, महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून, त्याचा संकेतांक २०२४१००११३२७२४५६१९ असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(आनंदा शेंडगे)

अवर सचिव, महसूल व वन विभाग

प्रति,

१. मा.मुख्यमंत्री यांचे खाजगी सचिव.
२. प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन बल प्रमुख), महाराष्ट्र राज्य, नागपूर.
३. प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव), महाराष्ट्र राज्य, नागपूर.
४. प्रधान मुख्य वनसंरक्षक, सामाजिक वनीकरण, म.रा., पुणे.
५. प्रधान मुख्य वनसंरक्षक (कार्मिक), नागपूर.
६. अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (संशोधन, शिक्षण व प्रशिक्षण), पुणे
७. प्रधान मुख्य वनसंरक्षक (प्रशासन - दुय्यम संवर्ग), महाराष्ट्र राज्य, नागपूर.
८. सर्व अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक /सर्व मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक / वन्यजीव)
९. महालेखापाल, महाराष्ट्र-१/२ (लेखा परीक्षा/लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र मुंबई/नागपूर
१०. सर्व वनसंरक्षक, सामाजिक वनीकरण
११. सर्व उपवनसंरक्षक

१२. मा. मंत्री (वने) यांचे खाजगी सचिव
१३. उप सचिव, सामान्य प्रशासन विभाग (कार्या.-१२), मंत्रालय, मुंबई-३२
१४. सर्व जिल्हा कोषागार अधिकारी
१५. प्रधान सचिव (वने) यांचे स्वीय सहाय्यक.
१६. संबंधित अधिकारी / प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन बल प्रमुख), म.रा.नागपूर यांचे मार्फत.
१७. निवड नस्ती (फ-८ कार्यासन) महसूल व वन विभाग, मंत्रालय, मुंबई-३२